

Letter to — 19/4/1990
Mukt Satchan.

बेरोजगारीत जगणा-या तरंगत्या समाज घटकाचे आव्हान,

मानील दशक हे शोतकरी जागतिले म्हणून गणाऱ्या गाईल. शोतकरी आंदोलनातून बरीचशी नविन वास्तविक पाहिती अनम्बला आली. भ्रमाचा मोबदला ज्यास मिळत नाही तो शोषित. मोठे शोतकरी, छोटे शोतकरी, अल्पमध्यारक आणि शोत मजर हे मुळात नाकरीच्या भाषेत वेगवेगळे वर्ग नाहीत. हे वेगवेगळे वर्ग घरले तर त्यांच्या मध्ये संघर्ष होणे अपरिहार्य आहे. आज मोठा शोतकरी की ज्याकेळे २० एकर जमिन आहे तो आणि ज्याकडे ३ एकर जमिन राहिली आहे तो किंवा ज्याकेळे संपर्ण शोती गेली आहे आणि तो वेळ शोत मजर म्हणून जागतो किंवा इहरौत रोजगार मिळविणेसाठी निघू जातो, या वेळ ग्रामिण गरिबीच्या पायऱ्या आहेत. त्याच्युमाण विगर शोती क्षेत्रांतील टाटा, किंवा, मध्यम कारखानदार, छोटे कारखानदार, इंजिनिअर अधिकारी, कामगार इत्यादि यांच्यात फरक नाही असेही नाही.

थोडक्यांत वेळ शोतीवर जगणा-या समाज सम्हाला भ्रमाचा यांच्या भोबदला मिळ्या नाही व त्यातून बेरोजगाराचे वैगवेगळे घटक त्यार होतात असे हे तरंगते समाज घटक आज जातीय वाढी प्रवाराला बळी पढले आहेत. बेरोजगारीत लोटल्या गेलेला हा तरंगता समाज घटक जिवन क्षा जागतो? त्याची प्रवृत्ती काय? याचे समाज परिवर्तनात स्थान ठरविणे महत्वाचे आहे. काळ मात्स म्हणतो हा तरंगता समाज घटक माझ्या जिंताचा विषय नाही. तुरंग, न्यायाला, डॉक्टर, अर्थशास्त्रज्ञ यांनी तो अस्यास करावा. आज पर्याप्त डाव्या बळबळीने शोतीवर जगणा-या समाजातील शोतकरी, शोत मजुराची नंती घेतली व काम केले संघटित क्षेत्रातील कामगारांचे, पांदरपेशाचे, त्यांची मजुरी, पगार, बोन्स इत्यादि वाढवन मागिले, इतर अटी सुधारून घेतल्या. महागाईला विरोध केला. संघर्षनेच्या ताकेद्विर परिस्थिती सुधारून घेऊली. देशांतील कंही क्षेत्र-यांत औद्योगिक प्रगती घडवून त्यासाठी बाबीचे क्षेत्र भण्ठग ठेवण्याची प्रस्थापिताची निही आणि निहीचा फायदा घेऊन स्वतःची स्थिती सुधारून घेणारे कामगार आणि त्याचे नेही हे या तरंगत्या समाज घटकाला उजवे वाटले. शोतकरी आंदोलनामुळे कंही प्रमाणांत हा तरंगता वर्षा शामिलहि झाला परंतु तो पूर्णपणे आकर्षित होऊ शकला नाही.

शोतकरी आंदोलनामुळे वास्तविक परिस्थिती खालील प्रवाराची दिखतेच डाव्या बळबळीने खालील बाबी लक्षात घेतल्या नाही.

१. क्रियाणे, लौ, औजाढी तसेहे म्हणाले शोतीवर जगणा-या समाज समूहाला शोती करता येते हे बरोबर नाही,
२. फैसारीक घोका हा शोतीवा खर्च सध्याच्या क्षेत्रस्तेत विसरांत नाही.
३. शोती व्यवसायात जगणा-या समाज घटकांनी सर्वा मिळून एकत्र येऊन शोती मालाच्या कचव्या भालापासून पक्का भाल बनविला तरीहि त्याचा लाभ शोती व्यवसायातील समाज घटकाला गिळाला नाही.
४. देशांत पुर्वी पेक्षा शोती यांचिल उत्पादन वाढले पण त्याच बरोबर शोती व्यवसायातील समाज घटकांचे उत्पन्न वाढले नाही.

५. आज पर्यन्त शेती व्यवसायातील समाज घटकंसाठी आखलेल्या कल्याणकारी योजनामुळे त्याचे उत्पन्न मुळीच बाढळे नाही.
६. शेती व्यवसायातील दक्षत हि वस्त्रमणिल असन तिथा वापर वरून माळवळ निर्मिती होते हे सत्य विज्ञासाठी घेतले नाही.
७. संघटित होतोंतील कामगारांचे आंदोलनाचे तंत्र व वृत्ती शेती व्यवसायातील जगणा-या समाज घटकंचे आंदोलनाचे तंत्र या मणिल मल्हात फरक डाव्या चक्रबंधीने लक्ष्यात घेतला नाही. डाव्या चक्रबंधीने शाहरीं मनोवृत्तीने बघीतले.
८. निवळ शेती व्यवसायावर जगणा-या व्यजिताच्या जिवनात मुळीच फरक पडला नाही हे लक्ष्यात घेतले नाही.
९. शेती व्यवसायातील श्रम हे कल्याच्छारे असते याकडे लक्षा दिला ऐले नाही.
१०. गरिबीचे शुद्ध शेती व्यवसायात शुद्धलेल्या समाज समहाच्छा शोषणातील आहे व त्या दुष्टीने कृष्ण मूल्य आवागा सारसे तंत्र गाळे लक्षा दिले नाही.
११. ग्रामिण भागांत दिसणारी सधनता (याही प्रकारणात) ही शेती व्यवसायात तेंत नसून ज्यांकेळे बिगर शेतकी उत्पादनाची साधते असलेल्यांची आहेत.

उत्पादनाच्या साधनाची भाऊळी शेती व्यवसायातील समाज घटकामध्ये निर्णायिक घटक नसून व्यापारी देवधेविच्या अटिवर निंत्रिण ठेवणा-या घटकंचे वर्चस्व असौं हे सत्य अजिवात लक्ष्यात घेतले नाही. येळ १ ते २ टक्का दिसणारी ग्रामिण भागातील सधनता हा पूर्ण-जळामुळे, योठा शेतकरी, लहान शेतकरी, मुभिहिन हात वादात डावी चक्रबळ गुरफटली.

१२. नुसते पालक स्हृणान बोधवरचे शेतकरी येळ १-२ टक्का आहेत हे सत्य लक्ष्यात घेतले नाही.

शेतीचे भाऊळ असन शेत भजुरा बरोका नामांगे, पोरासह शेतात राबणारे शेतकरी १५ टक्के आहेत ग्रामिण भागातील सधन हे खासदार, आमदार, समापती, सहळारी होतोंतील संताळक, वेसरमन व शेती व्यतिरिक्ता इतर उत्पादन साधने अराळेली आहेत. पुढारी पण वरून शेतकर्यांचे भळे करण्याचे नीवासाळी शासनाव्हळन-सुन्दान मिळविणारे, विकास योजना ओरबळन खाणारे हे सहायग आहेत, हा वस्तुस्थितीकडे दुर्दक्ष्य ऐले.

हा नविन वेरोजगारंतील जगणारा तरंगता समाज घटक, शेतीवर जगणा-या समाज घटकंच्या श्रम झांषणातून निर्माण झाला आहे. जर हे श्रप शांषण झाले नसौं तर, विज्ञानाच्या प्रगति वरोबर नविन उत्पादन शास्त्रिक्यांचा विकासावर आधारलेल्या निसर्गातून पुळा पुळा निर्माण होऊ शकणा-या जीविक घटकावर निर्मर अराळेल्या सीमुदायिक नियंत्रणासाळी असलेल्या कृष्ण शैवोगिळ व्यवस्थेत हा तरंगता समाज घटक सामिल झाला असता. त्या दुष्टीने या तरंगत्या समाज घटकंचे समाज परिवर्तनात सान ठळ राख्यो आणि शेतीवर जगणा-या समाज घटकंच्या शोषणांचा विरोधी आंदोलनात ते क्रान्तिचे अग्रवृत होऊ राक्षतात काय? हा एक अनुवादा अंगासाठा भाग आहे.

साधिनी वरिल पार्श्वभूमि लक्ष्यात घेऊन कार्यकर्त्ताचे प्रशिक्षण शिविर आयोजित करित आहोत. त्या दृष्ट॒दृने तरंगत्या समाज घटकंसाठी त्याचे परिवर्तनास स्थान आहे, हे गृहित इ॒हुन कृष्णरामी रंगटना स्थापन केली आहे. व तरेच रुठर इंडिअस्ट्रिज लैंड मास एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आहे. तरेच नविन उत्पादन इंडिस्यन विग्रहाकर आपारलेली जैविक पदार्थावर निर्भर असलेली गृष्णी लौद्योगिक व्यवस्था निर्माण करण्याच्या घटकीच्या दृष्ट॒दृने सहजरी संस्था निर्माण करण्याची कल्पना आहे.

असेर तरंगत्या समाज घटकंसाठी त्याचे परिवर्तनाचे स्थान उरविण्याच्या दृष्ट॒दृने काय कार्यक्रम असू शक्शी, रासाठी आपल्या अनुभवाची व किंतु नाची गरज आहे.

कृष्णा कार्यक्रमासंबंधि सूचना असल्यास पाठ्या.

बुलडाणा.

दि. ११-४-१०.

आमठा स्नेहांदित,

(सुमाझ . खंडागढे)

अॅफ्रिकेस्ट, बुलडाणा.
